

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धीत झालेल्या आरोग्य संस्थाकरीता काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक आरोग्य विभाग  
शासन निर्णय क्रमांक: प्रशामा-२०२४/प्र.क्र.१०६/आरोग्य-४  
गो.ते. रुग्णालय आवार, १० वा मजला,  
नवीन मंत्रालय, मुंबई -०१  
दिनांक: १० सप्टेंबर, २०२४

**वाचा :-**

- १) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. प्रमाम-२०२१/प्र.क्र.२१२/आरोग्य-३, दिनांक ११ नोव्हेंबर, २०२१
- २) सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये (राज्यस्तर) मुंबई यांचे क्र. आसेआ/कक्ष३/टे-९ कुशल अकुशल/प्रशा.मंजूरी/१५१४२/२४ दिनांक ०९ ऑगस्ट, २०२४ चे पत्र.

**प्रस्तावना :-**

राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी नव्याने काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल पदांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रशासकिय विभागाने शक्य असेल तिथे पदनिर्मिती न करता संबंधित कामे बाह्ययंत्रणेकडून करावयाची आहेत. त्यामुळे संदर्भ क्र. २ च्या पत्रानुसार काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल पदे बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी स्वरूपात भरण्याकरीता होणाऱ्या खर्चाच्या प्रस्तावास मान्यता देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

**शासन निर्णय:-**

राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी नव्याने काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल २६०३ मनुष्यबळाची निर्मिती ९३ विविध आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आली आहे. मनुष्यबळासाठी येणाऱ्या वार्षिक रु.५९,८७,३३,००४/- इतक्या खर्चास (सदरची मूळ रक्कम असून किमान वेतन कायदयानुसार अनुज्ञेय असलेली वाढ + सेवाशुल्क + जीएसटी इत्यादी याव्यतिरीक्त राहतील.) ३ वर्षाकरीता (सन २०२४-२५, २०२५-२६, २०२६-२७) खालीलप्रमाणे प्रशासकिय मान्यता देण्यात येत आहे. आरोग्य संस्थाचे प्रकार व नावे खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे आहे.

अ.क्र.	संस्थेचे नाव	शासन निर्णय दिनांक	खाटांची संख्या	पद संख्या	महिन्याचा अंदाजित खर्च	वार्षिक अंदाजित खर्च
१	उपजिल्हा रुग्णालय, जंबक जि.नाशिक	०२.०१.२०१७	५०	६	८४२९२	१०११५०४
२	ट्रामा केअर युनिट सटाणा जि.नाशिक	०२.०१.२०१७	२०	४	५७१६२	६८५९४४
३	ग्रामिण रुग्णालय, सिन्नर	१६.०२.२०१८	३०	१३	२५०११५	३००१३८०
४	स्त्री रुग्णालय, मालेगाव जि.नाशिक	१६.०२.२०१८	१००	५२	१००६६६०	१२०७९९२०
५	उपजिल्हा रुग्णालय, येवला	२३.०५.२०१८	१००	४९	९९८७२२	११९८४६६४
६	विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक	२३.०५.२०१८	१००	११२	४०९३२००	४९११८४००
७	ट्रामा केअर युनिट, इगतपूरी	०६.०६.२०१९	२०	५	८२१६२	९८५९४४
८	ग्रामिण रुग्णालय, पिंपळगाव (बसवंत), जि.नाशिक	०७.०६.२०२१	३०	१४	२६५२०८	३१८२४९६
	<b>नाशिक जिल्हा</b>			<b>२५५</b>	<b>६८३७५२१</b>	<b>८२०५०२५२</b>
९	ग्रामिण रुग्णालय, मंदाणे, जि.नंदुरबार	०२.०१.२०१७	३०	८	१२४९१५	१४९८९८०
१०	स्त्री रुग्णालय, नंदुरबार जि. नंदुरबार	०२.०१.२०१७	१००	२६	३६८२६०	४४१९१२०
	<b>नंदुरबार जिल्हा</b>			<b>३४</b>	<b>४९३१७५</b>	<b>५९१८१००</b>
११	स्त्री रुग्णालय, धुळे	०२.०१.२०१७	१००	२६	३६८२६०	४४१९१२०
१२	जिल्हा रुग्णालय, धुळे	०२.०१.२०१७	१००	५२	७३१९३३	८७८३१९६
	<b>धुळे जिल्हा</b>			<b>७८</b>	<b>११००१९३</b>	<b>१३२०२३१६</b>
१३	जिल्हा रुग्णालय जळगाव	०२.०१.२०१७	१००	१८	२५६९०९	३०८२९०८
१४	ग्रामिण रुग्णालय, भुसावळ	०६.०६.२०१९	३०	१३	२५०११५	३००१३८०
१५	ट्रामा केअर युनिट, भुसावळ	०६.०६.२०१९	२०	५	८२१६२	९८५९४४
१६	स्त्री रुग्णालय जळगाव	०७.०६.२०२१	१००	५२	१००३३६०	१२०४०३२०
	<b>जळगाव जिल्हा</b>			<b>८८</b>	<b>१५९२५४६</b>	<b>१९११०५५२</b>
१७	उपजिल्हा रुग्णालय, श्रीरामपूर अहमदनगर	०७.०६.२०२१	५०	१२	२२७५९२	२७३११०४
१८	स्त्री रुग्णालय, अहमदनगर	०६.०६.२०१९	१००	५२	१००३३६०	१२०४०३२०
	<b>अहमदनगर जिल्हा</b>			<b>६४</b>	<b>१२३०९५२</b>	<b>१४७७१४२४</b>
	<b>नाशिक मंडळ</b>			<b>५१९</b>	<b>११२५४३८७</b>	<b>१३५०५२६४४</b>
१९	जिल्हा शल्य चिकीतसक कार्यालय, अकोला	२३.०५.२०१८	१००	११	१६४३७१	१९७२४५२
२०	स्त्री रुग्णालय, अकोला	०७.०६.२०२१	५००	१०३	२०७२३३२	२४८६७९८४
	<b>अकोला जिल्हा</b>			<b>११४</b>	<b>२२३६७०३</b>	<b>२६८४०४३६</b>
२१	स्त्री रुग्णालय, वाशिम	१६.०२.२०१८	१००	५२	१००६६६०	१२०७९९२०
	<b>वाशिम जिल्हा</b>			<b>५२</b>	<b>१००६६६०</b>	<b>१२०७९९२०</b>
२२	ट्रामा केअर युनिट, नांदगाव खांदेश्वर	१६.०२.२०१८	२०	५	८२१६२	९८५९४४
२३	उपजिल्हा रुग्णालय तिवसा, अमरावती	०७.०६.२०२१	५०	१२	२२७५९२	२७३११०४
२४	ट्रामा केअर युनिट, तिवसा	१६.०२.२०१८	२०	५	८२१६२	९८५९४४
२५	स्त्री रुग्णालय, अचलपूर	०६.०६.२०१९	१००	५२	१००३३६०	१२०४०३२०
२६	संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती	२३.०५.२०१८	२००	११५	१६२१५३५	१९४५८४२०
	<b>अमरावती जिल्हा</b>			<b>१८९</b>	<b>३०१६८११</b>	<b>३६२०१७३२</b>
२७	स्त्री रुग्णालय, बुलढाणा	१६.०२.२०१८	१००	५२	१००६६६०	१२०७९९२०
२८	ग्रामिण रुग्णालय, हीवराश्रम, बुलढाणा	०७.०६.२०२१	३०	१४	२६५२०८	३१८२४९६
	<b>बुलढाणा जिल्हा</b>			<b>६६</b>	<b>१२७१८६८</b>	<b>१५२६२४१६</b>

२९	ट्रामा केअर युनिट, राळेगाव	१६.०२.२०१८	२०	५	८२१६२	९८५९४४
३०	ट्रामा केअर युनिट, धारव्हा	१६.०२.२०१८	२०	५	८२१६२	९८५९४४
३१	ट्रामा केअर युनिट, वणी	१६.०२.२०१८	२०	५	८२१६२	९८५९४४
३२	ग्रामिण रुग्णालय, सावदा	२३.०५.२०१८	३०	१३	२५०११५	३००१३८०
३३	जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, यवतमाळ	२३.०५.२०१८	१००	११	१६४३७१	१९७२४५२
३४	उपजिल्हा रुग्णालय, उमरखेड यवतमाळ	०७.०६.२०२१	१००	४२	८६५८७६	१०३९०५१२
३५	स्त्री रुग्णालय, यवतमाळ	०७.०६.२०२१	१००	५२	१००३३६०	१२०४०३२०
	<b>यवतमाळ जिल्हा</b>			<b>१३३</b>	<b>२५३०२०८</b>	<b>३०३६२४९६</b>
	<b>अकोला मंडळ</b>			<b>५५४</b>	<b>१००६२२५०</b>	<b>१२०७४७०००</b>
३६	जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नागपूर	२३.०५.२०१८	१००	११	१६४३७१	१९७२४५२
३७	डागा रुग्णालय, नागपूर	२३.०५.२०१८	५००	१२०	२५८४२०७	३१०१०४८४
३८	ग्रामिण रुग्णालय, कोंढाळी	०६.०६.२०१९	३०	१३	२५०११५	३००१३८०
३९	ग्रामिण रुग्णालय, पाटणसावंगी	०६.०६.२०१९	३०	१३	२५०११५	३००१३८०
४०	उपजिल्हा रुग्णालय, कामठी	०६.०६.२०१९	१००	३५	७४१३३०	८८९५९६०
४१	ग्रामिण रुग्णालय, मौढा नागपूर	०७.०६.२०२१	३०	७	१००१०८	१२०१२९६
	<b>नागपूर जिल्हा</b>			<b>१९९</b>	<b>४०९०२४६</b>	<b>४९०८२९५२</b>
४२	ग्रामिण रुग्णालय, आष्टी वर्धा	०७.०६.२०२१	३०	७	१००१०८	१२०१२९६
४३	ग्रामिण रुग्णालय, देवळी वर्धा	०७.०६.२०२१	३०	७	१००१०८	१२०१२९६
४४	स्त्री रुग्णालय, वर्धा	०७.०६.२०२१	१००	५२	१००३३६०	१२०४०३२०
	<b>वर्धा जिल्हा</b>			<b>६६</b>	<b>१२०३५७६</b>	<b>१४४४२९१२</b>
४५	उपजिल्हा रुग्णालय, वरोरा चंद्रपूर	०२.०१.२०१७	१००	१३	१८४९३०	२२१९१६०
४६	ट्रामा केअर युनिट, वरोरा	०२.०१.२०१७	२०	४	५७१६२	६८५९४४
४७	स्त्री रुग्णालय, चंद्रपूर	०२.०१.२०१७	१००	२६	३६८२६०	४४१९१२०
४८	उपजिल्हा रुग्णालय, राजूरा	०६.०६.२०१९	१००	४९	९९८७२२	११९८४६६४
	<b>चंद्रपूर जिल्हा</b>			<b>९२</b>	<b>१६०९०७४</b>	<b>१९३०८८८८</b>
४९	स्त्री रुग्णालय, गडचिरोली	०२.०१.२०१७	१००	२६	३६८२६०	४४१९१२०
	<b>गडचिरोली जिल्हा</b>			<b>२६</b>	<b>३६८२६०</b>	<b>४४१९१२०</b>
	<b>नागपूर मंडळ</b>			<b>३८३</b>	<b>७२७११५६</b>	<b>८७२५३८७२</b>
५०	सामान्य रुग्णालय मिरा -भाईंदर	२६.०२.२०१८	२००	१७८	३३३५५६८	४००२६८१६
५१	उपजिल्हा रुग्णालय, अंबरनाथ	२१.०५.२०१८	५०	२१	३८७१७७	४६४६१२४
५२	उपजिल्हा रुग्णालय, भिवंडी ठाणे	०७.०६.२०२१	१००	७	१३१०९२	१५७३१०४
	<b>ठाणे जिल्हा</b>			<b>२०६</b>	<b>३८५३८३७</b>	<b>४६२४६०४४</b>
५३	जिल्हा रुग्णालय, पालघर	०७.०६.२०२१	२००	१८१	३३७५४६८	४०५०५६१६
	<b>पालघर जिल्हा</b>			<b>१८१</b>	<b>३३७५४६८</b>	<b>४०५०५६१६</b>
५४	उपजिल्हा रुग्णालय, पनवेल	२३.०५.२०१८	१००	०	०	०
५५	ट्रामा केअर युनिट पनवेल	१६.०२.२०१८	२०	५	८२१६२	९८५९४४
	<b>Raigad District</b>			<b>५</b>	<b>८२१६२</b>	<b>९८५९४४</b>
	<b>Thane Circle</b>			<b>३९२</b>	<b>७३११४६७</b>	<b>८७७३७६०४</b>
५६	ट्रामा केअर युनिट, राजगुरुनगर चांडोली	०२.०१.२०१७	२०	४	५७१६२	६८५९४४
५७	ग्रामिण रुग्णालय, बावडा पुणे	०६.०६.२०१९	३०	१३	२५०११५	३००१३८०
५८	ग्रामिण रुग्णालय, भिगवण पुणे	०६.०६.२०१९	३०	१३	२५०११५	३००१३८०

५९	ग्रामिण रुग्णालय, पाबळ पुणे	०७.०६.२०२१	३०	१४	२६५२०८	३१८२४९६
६०	ट्रामा केअर युनिट , भिगवण पुणे	०७.०६.२०२१	२०	५	८२१६२	९८५९४४
६१	ट्रामा केअर युनिट, यावत पुणे	०७.०६.२०२१	२०	५	८२१६२	९८५९४४
६२	उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर पुणे	०७.०६.२०२१	१००	३६	७५६२३०	९०७४७६०
६३	उपजिल्हा रुग्णालय, लोणावळा, पुणे	०७.०६.२०२१	१००	७	१२२८४६	१४७४१५२
	<b>पुणे जिल्हा</b>			<b>९७</b>	<b>१८६६०००</b>	<b>२२३९२०००</b>
६४	ग्रामिण रुग्णालय, कशिल सातारा	०७.०६.२०२१	३०	१४	२६५२०८	३१८२४९६
६५	उपजिल्हा रुग्णालय , महाबळेश्वर सातारा	०७.०६.२०२१	५०	१९	३८५७९२	४६२९५०४
६६	उपजिल्हा रुग्णालय कोरेगाव सातारा	०७.०६.२०२१	५०	१२	२२७५९२	२७३११०४
	<b>सातारा जिल्हा</b>			<b>४५</b>	<b>८७८५९२</b>	<b>१०५४३१०४</b>
६७	जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय , सोलापूर	२३.०५.२०१८	१००	११	१६४३७१	१९७२४५२
६८	ग्रामिण रुग्णालय, जेऊर	१६.०२.२०१८	३०	१३	२५०११५	३००१३८०
६९	ट्रामा केअर युनिट, अक्कलकोट	१६.०२.२०१८	२०	५	८२१६२	९८५९४४
७०	ग्रामिण रुग्णालय शेटफळ सोलापूर	०७.०६.२०२१	३०	७	१००१०८	१२०१२९६
७१	ग्रामिण रुग्णालय, वालसंग सोलापूर	०७.०६.२०२१	३०	१४	२६५२०८	३१८२४९६
	<b>सोलापूर जिल्हा</b>			<b>५०</b>	<b>८६१९६४</b>	<b>१०३४३५६८</b>
	<b>पुणे मंडळ</b>			<b>१९२</b>	<b>३६०६५५६</b>	<b>४३२७८६७२</b>
७२	जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, कोल्हापूर	२३.०५.२०१८	१००	११	१६४३७१	१९७२४५२
७३	सामान्य रुग्णालय इचलकरंजी	१७.०२.२०१८	२००	८७	१६०३५६२	१९२४२७४४
	<b>कोल्हापूर जिल्हा</b>			<b>९८</b>	<b>१७६७९३३</b>	<b>२१२१५१९६</b>
७४	जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, सांगली	२३.०५.२०१८	१००	११	१६४३७१	१९७२४५२
७५	उपजिल्हा रुग्णालय, शिराळा सांगली	०७.०६.२०२१	५०	१२	२२७५९२	२७३११०४
	<b>सांगली जिल्हा</b>			<b>२३</b>	<b>३९१९६३</b>	<b>४७०३५५६</b>
७६	स्त्री रुग्णालय, रत्नागिरी	०७.०६.२०२१	१००	५२	१००३३६०	१२०४०३२०
	<b>रत्नागिरी जिल्हा</b>			<b>५२</b>	<b>१००३३६०</b>	<b>१२०४०३२०</b>
७७	ट्रामा केअर युनिट, सावंतवाडी	०२.०१.२०१७	२०	४	५७१६२	६८५९४४
७८	ट्रामा केअर युनिट. कणकवली	०२.०१.२०१७	२०	४	५७१६२	६८५९४४
७९	स्त्री रुग्णालय, सिंधुदुर्ग	०६.०६.२०१९	१००	५२	१००३३६०	१२०४०३२०
	<b>सिंधुदुर्ग जिल्हा</b>			<b>६०</b>	<b>१११७६८४</b>	<b>१३४१२२०८</b>
	<b>कोल्हापूर जिल्हा</b>			<b>२३३</b>	<b>४२८०९४०</b>	<b>५१३७१२८०</b>
८०	स्त्री रुग्णालय, जालना	०६.०६.२०१९	१००	५२	१००३३६०	१२०४०३२०
८१	ग्रामिण रुग्णालय राजुरा , जालना	०७.०६.२०२१	३०	६	८५२०८	१०२४४९६
	<b>जालना जिल्हा</b>			<b>५८</b>	<b>१०८८५६८</b>	<b>१३०६२८१६</b>
८२	ग्रामिण रुग्णालय, सोनपेठ	०६.०६.२०१९	३०	१३	२५०११५	३००१३८०
	<b>परभणी जिल्हा</b>			<b>१३</b>	<b>२५०११५</b>	<b>३००१३८०</b>
८३	ग्रामिण रुग्णालय, आखाडा बाळापूर जि.हिंगोली	०७.०६.२०२१	३०	७	१००१०८	१२०१२९६
८४	उपजिल्हा रुग्णालय, कळमनुरी हिंगोली	०७.०६.२०२१	१००	१७	२३९४२२	२८७३०६४
	<b>हिंगोली जिल्हा</b>			<b>२४</b>	<b>३३९५३०</b>	<b>४०७४३६०</b>

	संभाजीनगर जिल्हा			९५	१६७८२१३	२०१३८५५६
८५	जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, लातूर	२३.०५.२०१८	१००	११	१६४३७१	१९७२४५२
८६	सामान्य रुग्णालय, उद्गीर	२३.०५.२०१८	२००	१५८	३०६३३३१	३६७५९९७२
८७	ग्रामिण रुग्णालय, शिरूर अनंतपाल	०६.०६.२०१९	३०	१३	२५०११५	३००१३८०
८८	ग्रामिण रुग्णालय, औरद शहाजनी	०६.०६.२०१९	३०	१३	२५०११५	३००१३८०
	<b>Latur District</b>			<b>१९५</b>	<b>३७२७९३२</b>	<b>४४७३५१८४</b>
८९	ग्रामिण रुग्णालय, अर्धापूर नांदेड	०७.०६.२०२१	३०	१४	२६५२०८	३१८२४९६
९०	उपजिल्हा रुग्णालय, लोहा नांदेड	०७.०६.२०२१	५०	१२	२२७५९२	२७३११०४
	<b>Nanded District</b>			<b>२६</b>	<b>४९२८००</b>	<b>५९१३६००</b>
९१	उपजिल्हा रुग्णालय, कळंब, धाराशिव	०२.०१.२०१७	५०	५	६९३९२	८३२७०४
	<b>Dharashiv District</b>			<b>५</b>	<b>६९३९२</b>	<b>८३२७०४</b>
९२	ट्रामा केअर युनिट, देगलूर	०२.०१.२०१७	२०	४	५७१६२	६८५९४४
९३	ट्रामा केअर युनिट, आष्टी	१६.०२.२०१८	२०	५	८२१६२	९८५९४४
	<b>बीड जिल्हा</b>			<b>९</b>	<b>१३९३२४</b>	<b>१६७१८८८</b>
	<b>लातूर मंडळ</b>			<b>२३५</b>	<b>४४२९४४८</b>	<b>५३१५३३७६</b>
	<b>Total</b>			<b>२६०३</b>	<b>४९८९४४१७</b>	<b>५९८७३३००४</b>
सदरची मूळ रक्कम असून किमान वेतन कायदयानुसार अनुज्ञेय असलेली वाढ + सेवाशुल्क + जीएसटी इत्यादी याव्यतिरीक्त राहतील.						

२. सदर पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याकरीता खालील अटींच्या अधीन राहिल.

१. सदर काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल पदे भरण्यासाठी केवळ सेवाशुल्काच्या निविदा पध्दतीने अथवा उद्योग, उर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय दिनांक १८.०६.२०१४ अनुसार सेवापुरवठादार निश्चित करण्यात यावा.
२. वर नमूद संस्थाबाबतच्या विभागाच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेल्या पदनामनिहाय मासिक ठोक वेतनावर भरण्यात यावी.
३. बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ भरणा करताना शासन परिपत्रक, वित्त विभाग दिनांक.१७.०४.२०१५, दिनांक.०२.०२.२०१३ व दिनांक ०२.१२.२०१३ मधील तरतूदींचे काटेकोरपणे पालन करावे.

३. सदर प्रस्तावास वित्त विभाग क्र. विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम भाग-२, दि.१७.४.२०१५ सोबतच्या परिशिष्टातील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ भाग-१, उपविभाग-४ मधील अ.क्र.११ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकारानुसार मंजूर करण्यात येत आहे.

४. उपरोक्त प्रस्तावावरील खर्च संबंधित रुग्णालयाच्या १३- कार्यालयीन खर्च / १०-कंत्राटी सेवा या लेखाशीर्षाखाली मंजूर असलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

५. सदर ९३ आरोग्य संस्थांमधील २६०३ काल्पनिक कुशल व अकुशल मनुष्यबळ भरणा करण्याची कार्यवाही आयुक्त, आरोग्य सेवा यांनी निश्चित करावी.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९०९१४२२४८३६१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( कविता पिसे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. महालेखापाल, (लेखा परिक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १- मुंबई/२- नागपूर.
२. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई.
३. संचालक-१, आरोग्य सेवा, मुंबई.
४. सह संचालक, आरोग्य सेवा, रुग्णालये (रुग्णालये- राज्यस्तर), मुंबई.
५. सह संचालक, आरोग्य सेवा, पुणे.
६. उप संचालक, सर्व विभागीय मंडळे
७. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक
८. संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक
९. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी
१०. वित्त विभाग (कार्यासन- व्यय १३/ विसु १), मंत्रालय, मुंबई.
११. नियोजन विभाग (कार्यासन १४७२), मंत्रालय, मुंबई.
१२. उप सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग (कार्यासन- आरोग्य ३, आरोग्य ३अ, सेवा १, सेवा २, सेवा ३, अर्थसंकल्प).
१३. सार्वजनिक आरोग्य विभाग (कार्यासन- आरोग्य ३, आरोग्य ३अ, सेवा १, सेवा २, सेवा ३, अर्थसंकल्प).
१४. निवडनस्ती (आरोग्य ४)